LKP FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032831

Regd.Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai-400 021 Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday**, **January 20**, **2023**, to *inter-alia*, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and Nine Months

This notice can be accessed on the Company's website www.lkpsec.com and can also be accessed on the stock exchange's website at www.bseindia.com.

General Manager (Legal) & Place: Mumbai Date : January 10, 2023

Notice is hereby given that the following Share Certificates for 82 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 046615603 of Reliance Industries Limited having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021 registered in the name of IRENE LOUIS LASRADO have been lost. IRENE LOUIS LASRADO has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio no	No. of Shares	Certificate no	Distinctive Nos From To
	18	15162621	185896476 - 185896493
046615603	32	15162620	186239007 - 186239038
040013003	18	15162620	202451713-202451730
	14	15162621	202451731-202451744

IRENE LOUIS LASRADO

Notice is hereby given that the following share certificates are registered in my name has been lost. Therefore, I have applied for issue of duplicate share certificate to the **DEEPAK NITRITE LTD** (Regd. office address - Aaditya-I, Chhani Road, Vadodara, Gujarat, 390024 So, general public are hereby warned about not to deal with the following securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned / of the company, or to the company's R&T Agent LinkIntime India Pvt Ltd, UNIT DEEPAK NITRITE LTD (B-102 & 103, Shangrila complex, First floor, Opp HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara - 390020), The company will proceed for the issue of Duplicate share

Sr. No	Folio No	Name Of Shareholder	Distinctive No	Certificate No	Shares (QTY)
1	S005213	SEEMA B SHAH	52004866 - 52005365	1700	500
2	S005213	SEEMA B SHAH	104273961-104274460	3688	500
J	a . M. makai				

Registered Office: 404, Dev Plaza,

E-mail: info@zodiacventures.in

Web: www.zodiacventures.in

CIN: L45209MH1981PLC023923

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a

meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday

17th January 2023 at 5:00 p.m. at the Registered Office of the Company situated at 404, Dev Plaza, Plot No. 68, S. V. Road, Andheri (W), Mumbai 400058, to consider and approve, inter alia, the Unaudited Financial Results of the

The said information is also available on the Company's Website at

www.zodiacventures.in and may also be available on website of Stock Exchange

Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, read with the Company's Code for Prevention of Insider Trading, the Trading Window in respect

ofdealing in the Equity Shares of the Company has been closed for all the Directors

and designated (specified) employees of the Company since 1st January 2023, and

will remain so until 48 hours after the declaration of the Financial Results of the

For Zodiac Ventures Limited

Sd/-

Jimit Shah

Managing Director

Company for the quarter ended 31st December 2022.

Company for the quarter ended 31st December 2022.

68, SV Road, Andheri (W), Mumbai 400 058,

Date: 12/01/2023

SEEMA KALPESH SHAH

ESAB INDIA LIMITED

CIN: L29299TN1987PLC058738

Regd. Office: Plot No.13, 3rd Main Road, Industrial Estate, Ambattur, Chennai 600 058.

Telephone No: 044-4228 1100 | Email id: investor.relations@esab.co.in

	NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES										
١	NAME OF THE SHAREHOLDER	Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	Shares						
	NITA K AMIN	N02657	140276 140277	6626859 - 6626958 6626959 - 6627058	100 100						
l	MALAINI V PATEL	1402007	140277	6627059 – 6627158	100						
ш			140070	CC074E0 CC07000	EΩ						

6627209 - 6627212 The public are hereby warned against purchase or dealing in any way with the above said share certificates. Any person(s) who has / have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of the publication of the notice after which no claim will be entertained and the company will proceed to issue the duplicate share certificate(s).

For ESAB India Limited Place : Chennai Date : 12 January, 2023

140280

Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300

BANK OF INDIA - ORAS BRANCH Tal- Kudal, Dist- Sindhudurg. Phone: 02362-228840,

(Rule 8 (1)

Email: Oras.Ratnagiri@bankofindia.co.in

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the ecuritisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security therest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with the 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice date.

0 days from the date of receipt of said notice. The borrower / guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantor and the public in general that the undersigned has aken Symbolic possession of the property described herein below under Section [3(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 06th day of January

The borrower secured debtor in particular and the public in general is hereby autioned not to deal with the property and any dealings with property will be subject the charge of the **Bank of India Oras** for an amount of **Rs.16,50,574.5/- (Rupees** ixteen Lac Fifty Thousand Five Hundred Seventy Four Only) plus further

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

EQM of Flat No. T-6, Third Floor, Supriya Apartment, Area- 966 Sq.Ft (89.77 Sq.Mt.) At Situated Plot No. 12, At Post Oras, Taluka- Kudal, District Sindhudurg, Maharashtra

Boundaries of Flat No. T-6:

Date : 06/01/2023 Place : Oras, Tal. Kudal

एवं समय

निविदा खोलने की तिथि एवं

10. ई0 प्रोक्युरमेंट पदाधिकारी का

दूरभाष संख्या

निविदा प्रकाशित करने वाले

पदाधिकारी का पद एवं पता

समय(तकनीकी बीड)

बैक ऑफ़ इंडिया BOI 🖈

POSSESSION NOTICE (For immovable property)

13.09.2022 on calling upon the borrower Mrs. Supriya Santosh Walawalkar & guarantor Mr. Santosh Govind Walawalkar to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.16,50,574.5/ (Rupees Sixteen Lac Fifty Thousand Five lundred Seventy Four Only) plus further interest thereon from 14.09.2022 within

rest thereon from 14.09.2022.

North: Open Space South: Flat No. T-5

Authorised Officer Bank of India

दिनांक 07.02.2023 को अपराह्न

ई० अजय कुमार सिंह, कार्यपालक

अभियंता, लघु वितरणी प्रमंडल

संख्या–८, जमशेदपुर।

+91-8709790887

03:00 बजे।

PUBLIC NOTICE

I MR. VIJAY PANDHARINATH MANE, Add. Flat No. 03, Ground floor, Bldg. No. 6, "A" Wing, Plot No. 1, SATPUDA Nagari Nivara Co-Op Hsg. Soc. Ltd., Nagari Nivara Parishad, Near Santosh Nagar, Gen. A. K. Vaidya Marg, Dindoshi, Goregaon (E), Mumbai-400 065, hereby declare that Flat No. 03, Area- 318.25 Sq.Ft. was allotted/transferred to me in Satpuda Nagari Nivara CHSL, Plot No.1, NNP, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon East, Mumbai -400065 as per the order dated 27/03/2018 from the Hon. Collector, Mumbai Suburban District. This flat has allotted to me from general category quota. want to sell this flat for my personal reasons, if I get proper consideration value. But as the quota of backward classes in the society is incomplete the flat has to be sold to the backward class person. As per Government Resolution dated 1/6/2015, of Revenue and Forests Department applications are called from persons belonging to the (Scheduled Caste (SC)/ Scheduled Tribe (ST)/ Nomadic Tribe (NT) backward class. Interested persons should apply by written application to the President/Secretary, Satpuda Nagari Nivara CHSL, Plot No. 1, hNP, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai - 400065 within 30 days from today along with their caste certificate.

CONTACT

Flat Owner Details
Flat Owner Name: MR. VIJAY PANDHARINATH MANE

Flat Owner Add: Flat No. 03, Ground floor, Bldg.No. 6, "A" Wing, Plot No. 1, SATPUDA Nagari Nivara Co-Op. Hsg. Soc. Ltd., Nagari Nivara Parishad, Gen. A. K. Vaidya Marg, Dindoshi, Goregaon (E), Mumbai-400 065. Flat No. 03, Area- 318.25 Sq.Ft. Contact No: 9819006550

Society Details

Society Details
Name of the contact Person: Prashant Dhotre (Secretary)
Address of the Society: Satpuda Nagari Nivara CHSL, Plot No. 1, NNP,
Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai - 400065.
Contact Number: 9870077717 Email: satpudagoregaon65@gmail.com

PUBLIC NOTICE

otice is hereby given that my Clients Mr. Dinesh Laxman Singh are negotiating to acquire Developmer Rights in respect of the Propert elonging to Vijay Narayan Joshi & Others which is more particularly described in the schedule hereunde written.

Any person having any claim to c against the said property or any par hereof by way of conveyance Agreement, transfer, assignment. lease sub-lease, tenancy, sale, exchange arrangement, mortgage, gift, trust inheritance, bequest, possession, lien charge, maintenance, easement development agreement, joint- venture partnership, etc. etc., and any person ir possession of the original title deeds of required to make the same known i writing with the documentary proothereof to the undersigned at C/22. Tilak Nagar Co-op. Housing Society, L. T Road, Borivali (W), Mumbai 400092 within **14 days** from the date hereo otherwise the negotiations will be conclude the transaction in relation to he said Property which shall be completed without any reference to such shall be deemed to have been waived t ll intents and purpose

THE DESCRIPTION OF THE

All that piece and parcel of the land bearing C.T.S. No. 903, Village Kandivali, Taluka Borivali, Mumba suburban district situated at "Alok' Bunglow, Pandurang Salunke Marg Dhanukarwadi, Kandivali (W), Mumbai 400067. Area admeasuring in aggregate 650.5 Sq. Mts. or thereabout as per P.R. Cards of Revenue.

Sd/ ADVOCATE VINOD K. TIWARI Mobile: 8108708929

TAKE NOTICE THAT we are concerned for ou lients MR. DILIPKUMAR R. VORA AND SMT. HEENA D. VORA who are the owners with respect to the Share Nos. 366 to 370 or Paras Industrial Estate Premises Co-Operative Society Limited, Ramchandra Lane (Extn) Floor at Paras Industrial Estate at Ramchandra ane (Extn), Malad (West), Mumbai – 400064 consideration as mentioned thereunder. It has been informed to our clients at the time of purchasing the said premises, that the said Agreement dated 15th March, 1977 has been nisplaced and lost.

We have been instructed to call for claims from public at large having under the said Agreement dated 15th March, 1977 and with respect to the said premises.

Any person/s having any claim or right i respect of the said premises under the said Agreement dated 15th March, 1977 by way o nheritance, share, sale, mortgage, lease, lien icense, gift, possession, possession of origina title deeds or encumbrance howsoever o otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claims and the claims if any, of such person shall be treated as waive

Share Nos. 366 to 370 of Paras Industrial Estate Premises Co-Operative Society Limited Ramchandra Lane (Extn), Malad (West) Bombay – 400064 and consequently Unit No 121 situated on the First Floor at Paras Industrial Estate at Ramchandra Lane (Extn) Malad (West), Mumbai – 400064 Dated this 12th day of JANUARY, 2023.

PUBLIC NOTICE

Malad (West), Bombay – 400064 and consequently Unit No. 121 situated on the First **("the said premises").** By and under an Agreement dated 15th March, 1977, Messers Paras Builderes had sold, transferred and assigned the said premises to one Mr. Chimanlal H. Shah on the terms, conditions and

PRAVSH LEGAL ASSOCIATES Advocate Bombay High Cour 309, 3rd Floor, Sanjar Enclave Opposite Milap Theatre, S.V. Road

PUBLIC NOTICE

his is to notify that our client, Mr. Santo Pandey, is intending to purchase the Fla No.301, 3 rd floor, in the Building known as "Amle Niwas" (now known as "Parshwa CHSL", constructed on land bearing C.T.S No. 529, at Shanta Wadi, off J.P. Road Andheri (W), Village-Andheri, Tal.-Andheri Mumbai-400058 in his own name or in his wife Mrs.Pushpa Pandey's name or jointly with his wife Mrs.Pushpa Pandey from Mr. Shailesh Chanabhai Savla.

Originally One Mrs. Maniben Chanabha Savla, was on monthly contractual tenant with respect to said Flat No. 301, on 3rd Floor. Said Mrs. Maniben C. Savla, died on dated 16/10/2005, leaving behind sons namely Mr. Jayantibhai C. Savla, Mr. Dhansukh C. Savla, Mr. Jagdish C. Savla, Mr. Jayesh C. Savla & Mr. Shailesh C. Savla and married daughters namely Mrs. Damayantiben N. Shah, Mrs. Pravina R. Chheda & Mrs. Geeta G. Gala, as her only legal heirs. Later by an Affidavit-cum Declaration, all the legal heirs released thei rights in respect of said flat, in favour of Mr Shailesh C. Savla. And By a registered Agreement of Ownership dated 26/04/2007 (BDR-9-04240-2007), Mr. Dharamesh H Shah & Mrs. Kalpana Rajesh Shah (the landlords) converted the tenancy rights to ownership right of the said flat in favour of Mr Shailesh Chanabhai Savla.

If any person/institution/Bank has possession of such lost documents, and/or has any right, title interest in respect of the said property by way of sale, gift, lease inheritance, heirship, exchange, mortgage lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 14 days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to

the such claim and for objection. **Droit Legal Solutions** Advocate, High Court Bombay 502. 5 th floor, Paras Business Centre Carter Road No.1, Borivali (E)

Mumbai-400066

C.R. THE BOMBAY CITY CIVIL COURT A GOREGAON BORIVALI DIVISION DINDOSHI GOREGAON (CITY CIVIL SUMMARY SUIT NO. 198 OF 2016) (Under Order XXXVII, R. 2 of C. P. C., 1908)

State Bank of India, a Bank established Under the State Bank of India Act, 1955, Having its recovery hranch at Retail Assets Central Processing Center, Local Head Office At 1st Floor, Plot No. C - 6, G - Block, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mr. Aalim, Abdul Razaq, (Borrower), Age: Not Known, Adult, Indian
Inhabitant, Having address at Flat No. 103, Panchsheel Apartment, Near Police Station Mumbra, Thane-400612

Mumbai – 400 051

... Defendan
TAKE NOTICE that, this Hon'ble Cour will be moved before the Hon'ble Judge Smt. Ingle presiding in Court Roon
No. 2 on 13th Day of Jan 2023 a 11.00 A.M. in the forenoon by the bovenamed Plaintiff for the following

(a) That the Defendant be ordered an decreed to pay to theplaintiff the sum of Rs. 8,55,554/- (Rupees Eight Lakhs fifty –five thousand five hundred and fifty four only) as on19/12/2015 together with furthe interest thereupon at the rateo 11.25% per annum with monthly rests from the date of filing suit ti decree and payment/ realization as per particulars of claim being Exhibit "F" hereto:

Adecree for costs of the Suit be also passed in favour of the plaintiff and against the defendant: The Hon'ble Court be pleased

the interest of justice.

For Registra City Civil Cour

This 9th Day of Dec 2022 Goenka Law Associates Advocates for the Plaintif Poddar Chambers,109, S.A.Brelvi Road, 4th Floor, Fort, Mumbai-400001

and not binding on our clients. THE SCHEDULE OF THE PROPERTY

Kandivli West, Mumbai - 400067

Term Loan facility at monthly rest plus expenses and other charges payable thereon is due an payable by you within **60 days** from the date of receipt of the said notice. econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on thi

Lakhs Forty Thousand Six Hundred Thirty Seven Rupees & Forty Eight Paisa) as o

30" September, 2022 with further interest at the rate of 15.50% per annum for Term Loa facility at monthly rest plus expenses and other charges payable thereon.

Exclusive Charges on All that piece and parcel of Non Agricultural Land admeasuring about 15470 Sq. Mtrs. on land bearing Survey No. 23/3, 24/1 & 16/2 situated at lying being Village aneri, Tal. Bhiwandi within the limit of Bhiwandi Nizampur City Municipal Corporatio ndi, Talathi Sajja Kaneri, Sub-registration of Taluka Bhiwandi and Registration Distric and Division Thane alongwith Building/Structure constructed or to be constructed thereon wit hypothecation of work in progress of the project, stocks also Finished / Ready Flats and Shop built / Constructed. Authorised Office

Date: 9th January 2023

Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd.

Notice is hereby given that by an 'Agreement for Sale' dated 9th August, 2018, registered before the Joint Sub-Registrar, Mumbai City-2 under Document Serial No.BBE-2-11205-2018 on 07-09-2018, **Mr. Vijayraj Valchand Semlani** along with his mother Mrs. Muribai Valchand Semlani ('the Purchasers'), have purchased from the **Promoter / Owner**, **Nish Developers Private Limited**, a residential premises being Flat No.W-1302, having a built-up area of 965.64 sq. ft. (as per the sanctioned MCGM Plan) i.e. 859.51 sq. ft. of carpet area as per norms prescribed by RERA, on the 3"habitable floor i.e. 13" Floor from the ground floor in the West Core of the Building known as Avighna IX of Avighna IX Co-operativeHousing Society Limited, having Registration No. MUM/W F-S/HSG/TC/9793/YEAR 2021-22 DATED: 24/12/2021, situate lying and being at Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai- 400 012, on land bearing C.S. No. 77 of Parel Sewri Division (C.S. Nos. 71 part, 72, 77, 213/74 and 214/74 of Parel Sewree Division amalgamated with the single C.S. No. 77 of Parel Sewri Division), in the Registration District and Sub-District of Mumbai City, together with right to use 01 (one) Car Parking Space in the said Building (hereinafter referred to as 'the said Premises').

One of the said Purchasers, Mrs. Muribai Valchand Semlani, died intestate a Mumbai on 11/01/2022, leaving behind surviving her, (1) Smt. Vimala Ramesh Jain, (2) Smt. Nirmala Sukanraj Jain, (3) Mr. Prakashchand Valchand Semlani, (4) Mr. Vijayraj Valchand Semlani, (5) Mr. Narendra Valchand Semlani and (6) Smt. Shakuntala Ajit Khimawat, as her only legal and surviving heirs and representatives to inherit all her properties and estates including her 50% undivided share rights title and interest in the said Premises By and under the 'Deed of Release' dated 27th December, 2022, registered before the Joint Sub-Registrar Mumbai City-1 under Document Serial No. BBE-1-13310-2022 on 30-12-2022, the said (1) Smt. Vimala Ramesh Jain, (2) Smt Nirmala Sukanraj Jain, (3) Mr. Prakashchand Valchand Semlani, (4) Mr Narendra Valchand Semlani and (5) Smt. Shakuntala Ajit Khimawat, have eleased, relinquished, surrendered, renounced all their 41.65% undivided hare, right, title and interest in the said Premises in favour of their brother, **Mr** Vijayraj Valchand Semlani, which makes him 100% owner of the said

All persons claiming any interest in respect of the said Premises or any par thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession hypothecation, charge, lien, easement or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned having address at Tharani Mansion, 1st Floor, M. A. Road, Andheri (West), Mumbai-400 058, within a period of 14 days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof; otherwise any such purported claim shall be deemed to have been waived and/or abandoned to all intents and purposes and shall not be binding and the proposed transaction shall be completed without reference to such claim/s.

Mumbai, Dated this 12th day of January, 2023.

(MAHENDRA C. JAIN)

यूनियन बैंक 🕼 Union Bank

MAHAPALIKA MARG BRANCH: St. Xavier's College Campus, Near CST, Mumbai - 00001

Appendix IV [See Rule 8(1)] POSSESSION NOTICE
(For Immovable Property)

//hereas the undersigned being the Authorised Officer of the Union Bank of India under see Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes [Act 2002(54 of 2002)] and in exercise of powers conferred under Section13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement)Rules, 2002 issued a **Demand Notice Date** 30.04.2021 calling upon the Borrower Mr. Nilesh Shivaji Bharti & Mrs. Sharda Nilesh Bhart to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,26,840.91 (Rupees Nine Lakh Twent Six Thousand Eight Hundred Forty Rupees And Ninty One Paise Only) as of 21.04.202

plus interest there on within **60 days** from the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that undersigned has **Taken Possession** of the property described hereir below in exercise of powers conferred on him under sub section(4)ofSection13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Act rule 2002, on this the 07th day of Januar

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properly and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 9,26,840.91(Rupees Nine Lakh Twenty Six Thousand Eight undred Forty Rupees And Ninty One Paise Only) as of 21.04.2021 and interest thereo The Borrower's attention is invited to provisions of sub section(8) of Section13 of the Act, in espect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 106, 1st Floor, C Wing, Manorama Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd., Karjat Road, Badlapur East In Survey No. 13 Hissa No. 1 o Village Kulgaon, District Thane. Bounded: On the North by: Parking Area, On the South by Road, On the East by : Building Wing B, On the West by : Building D Wing.

Date: 07.01.2023 Authorised Officer, Union Bank of India

LIQUIDATOR

THE CKP COOPERATIVE BANK LTD. 66/67, VIJAY NAGAR BUILDING, 2ND FLOO M.C.JAVLE MARG, DADAR (WEST), MUMBAI - 400 028 Mobile No.:- 9321628915

Email Id:- ckpbanksro@gmail.com/ckpbankheadoffice@gmail.com PUBLIC NOTICE FOR AUCTION OF IMMOVABLE PROPERTY THROUGH E-AUCTION

I, the Liquidator, The CKP Cooperative Bank Ltd., 66/77, Vijay Nagar Building, 2[™] floor, M.C.Javle Marg, Dadar (West), Mumbai-400 028, State through this public notice for auction of Agricultural Land admeasuring about 45.05 acres along with the Godowns, Buildings and Structures standing thereon which was attached by The CKP Cooperative Bank Ltd., (Under Liquidation) under section 101 of the Maharashtra Cooperative Societies Act 1960 & Rule 107 (11) (d) of the Maharashtra Cooperative Societies Rule 1961 on the basis of "As is where is As is what is and whatever there is basis" through online e-auction on the website https://eauction.gov.in on Dt. 15.02.2023 between 10.00 am to 5.00 pm & the said properties are situated at Gat No.127/2/1 at Pali Budruk, Village Poyanje, Taluka - Panvel **District- Raigad.** The details such as pre-qualification of bidders terms & conditions of e-auction, Earnest Money Deposit & other relevant details such as title of properties etc. is available online on https://eauction.gov.in from 12.00 noon on Thursday Dt 12/01/2023. The last date for payment of Earnest Money Deposit & submission of documents (online and physical) will commence from 12/01/2023 to till 11/02/2023 up to 05.00 pm may please be

Sd/-

Liquidator,
The CKP Coop.Bank Ltd.(Under Liquidation)

e-Procurement Notice Gumla, Dated:-

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER ROAD CONSTRUCTION DEPARTMENT, ROAD DIVISION, GUMLA-835207, E-mail :- eercdgumla-jhr@nic.in

	e-Tender Reference no RCD/Gumla / Dated :-						
1	कार्य का नाम	मांझाटोली से चैनपुर पथ (MDR-35) जैरागी मोड़ तक पथ (कुल ल0 30.650 कि0 मी0) का राईकडंग क्वालिटी में सुधार।					
2	प्राक्कलित राशि	Rs 201171800.00					
3	बीड सिक्युरिटी (राशि)	Rs 2011800.00					
4	कार्य पूर्ण करने की अवधि	09 Months					
5	वेबसाईट पर निविदा प्रकाशन की तिथि	01.02.2023 from 10.30 A.M.					
6	निविदा प्राप्त करने की अंतिम तिथि एवं समय	23-02-2023 upto 12.00 Noon					
7	निविदा खुलने का तिथि एवं समय	27-02-2023 at 12.30 P.M.					
8	निविदा खुलने का स्थान	Chief Engineer (Com)cum-Nodal Officer, e-Procurement Cell, RCD, Jharkhand, 1st Floor, Engineer's Hostel No2, Dhurwa, Ranchi-834004.					
9	निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम, पता एवं दूरभाष संख्या	कार्यपालक अभियंता, पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, गुमला।					
10	ई—मेल	eercdgumla-jhr@nic.in					
11	ई—प्रोक्यूरमेंट सेल _. का	0651-2401010					

सहायता दूरभाष संख्या Note: Estimated amount may vary. Further details can be seen on website http://jharkhandtender

sd/-, Executive Engineer, Road Construction Department Road Division, Gumla

0651-2401010

कार्यपालक अभियंता का कार्यालय लघु वितरणी प्रमंडल संख्या-८, जमशेदपुर- ८३१०१२

(Email - eemdd8.chandil@gmail.com <u>ई० प्रोक्युरमेंट नोटिस (2" call)</u>

ई० निविदा आमंत्रण सूचना सं० : WRD/MDD8/JSR/SBD-01/2022-23

दिनांक : 11.01.2023 कार्य का नाम Renovation and Modification of Nirmal Bhawan Guest House (including Consultation fee). प्राक्कलित राशि रू० 34306924.00(रूपये तीन करोड तैंतालिस लाख छः हजार नौ सौ चौबिस मात्र) कार्य समाप्ति की अवधि 360 दिन दिनांक 16.01.2023 को 03:00 बजे वेबसाईट पर निविदा प्रकाशन की तिथि एवं समय अपराहन निविदा प्राप्त करने की अंतिम दिनांक 06.02.2023 को अपराहन तिथि एवं समय 5:00 बजे तक। अग्रधन की राशि एवं रू0 3.45 लाख (रू0 तीन लाख टेंडर फि (अप्रत्यार्पणिय) पैतालिस हजार) मात्र एवं रू० 10,000 / -अग्रधन एवं परिमाण विपत्र की दिनांक 06.02.2023 को अपराहन राशि जमा करने की अन्तिम तिथि 5:00 बजे तक।

ई0 प्रोक्युरमेंट सेल का दूरभाष संख्या नोट : प्राक्कलित राशि घट-बढ़ सकती है। सिर्फ ई० निविदा स्वीकार होगा। तदनुसार अग्रधन की राशि देय होगा। परिमाण विपत्र का मूल्य केवल बैंक ड्रफ्ट के माध्यम से ही स्वीकार होगा, जो कार्यपालक अभियंता लघु वितरणी प्रमंडल संख्या–८,जमशेदपुर के नाम से SBI जमशेदपुर / Nationalised Bank जमशेदपुर में देय होगा

विस्तृत जानकारी के लिए हमारे वेबसाईट http://jharkhandtenders.gov.in देखें। कार्यपालक अभियंता PR 287312 Water लघु वितरणी प्रमंडल संख्या-8, जमशेदपुर Resource (22-23)_D



Thane West Branch: Shrushti Pride, Prasanna Building, Ram Maruti Road, Thane West, Thane, 400602, Ph: 91-022-25382819 (D), 25402482 / 4579 / 25422714 (G), Email: thana@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas the Authorised Officer of Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde Section 13 (12) issued a Demand Notice dated 10.04.2019 Unde Section 13(2) of the said Act calling upon the **Borrower Mr. Jeevansingh** Bhagwan Rao, Borrower Mrs. Nimakumar Jeevansingh Rao to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,05,006.00 (Rupees Twelve Lakhs Five Thousand Six only) as on 30.03.2019 plus further interest at contractual rate 60 days from the date of the said Notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others ment hereinabove in particular and to the public in general, the Circle Officer Mumbra has taken possession of the property described herein Below in exercise of powers conferred on him by an order issued by District Magistrate, Thane In Securitisation Application No.1645/2019 under Section 14 of the said Act on 27.01.2020 subsequent order issued to Circle Office, Mumbra handed over possession of the property to the Authorized Officer of Bank of Baroda on this January 04, 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 12,05,006.00 (Rupees Twelve Lakhs Five Thousand Six only) as on 30.03.2019 plus further interest at contractual rate 60 days from the date of the said Notice

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description Of The Immovable Property All that part and parcel of property consisting of Equitable mortgage of Flat no. 101, 1st Floor admeasuring 400 sq.ft carpet area, building no

10, in the building known as Sudama Regency Survey No. 164, 156/2

156/3, 156/1E & 156/1D, Village Dawle, Diva East, Taluka & District

Thane 400 612. **Chief Manager** Date: 04.01.2023 Bank of Baroda Thane (W) Branch Place: Diva



NOTICE

ended December 31, 2022.

For LKP Finance Limited

Girish Innani Company Secretary

Sd/-

Place · Mumbai

ZODIAC VENTURES LTD

NOTICE is hereby given to the members of the public at large that I am investigating the title of Mr. Jekey R. Jariwala to the residential flat (hereinafter referred to as the "said Premises") and more particularly described in the Schedule hereunder written. Any person having any objection or claiming any interest in respect of the said Premises or any part thereof as and by way of sale, exchange, the said Premises or any part thereof as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, Tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, hypothecation, charge, lien, lis pendens, attachment, easement or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned having his office at Crescent Chambers, 2nd floor, office No. 3, Tamrind Lane, Fort, Mumbai- 400 001 within a period of 7 (seven) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence thereof, otherwise any such purported claim/objection, interest or demand shall be deemed to have been waived and /or abandoned for all intents and purposes.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

PUBLIC NOTICE

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the said Premises)

Old Flat bearing No.14 on the 3rd floor admeasuring 750 sq.ft. (carpet area) of the building known as Bileshwar Darshan belonging to Bileshwar Darshan co-op. Housing society situated at Dixit Road, Vile Parle (east), Mumbai-400 057 and as a member of the said society holding 5 (Five) shares of face value of Rs.50/- each aggregating to Rs.250/-bearing distinctive Nos.66 to 70 (both inclusive) and share certificate No. 14 issued by the said society.

Dated this 12th day of January, 2023.

Devanshu P. Desa

Stressed Assets Management Branch
Coimbatore - 641037, TamilNadu. Phone No: 0422-2245452

MODERN RICE MILL FOR SALE

(Under SARFAESI Act) 2.71 Acres of land with Building, Plant, Machineries and Fixtures of a Modern Rice Mill at Poonampalayam Village, Mannachanallur Taluk, Trichy DISTRICT, TAMILNADU is for e-Auction sale

on 30.01.2023 Reserve Price: Rs. 9,42,00,000/-EMD: Rs. 94,20,000/-

Q Location: 10.935467, 78.700390 Contact No: A.Anantha Raia - 88979 63630 / L.Venkat : 86106 17504

For further details please visit : https://ibapi.in/ and https://bank.sbi

INVENT ASSETS SECURITISATION & INVENT

Regd. Office: Suite B, Ground Floor, Bakhtawar, Backbay Reclamation Scheme, Narimar Point, Mumbai - 400021. Ph. No.: 022-22801516 / 517, Website: www.inventarc.com POSSESSION NOTIGE
Whereas, the undersigned being the Authorised Officer of Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd. (INVENT) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise or powers conferred under section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 10th October, 2022 calling upon the Borrowe M/s. Amardeep Constructions along with its Mortgagors & Guarantors, jointly and severally trepay the amount mentioned in the notice being Rs. 1,34,80,40,637.48/- (One Hundred Thirt Four Crore Eighty Lakhs Forty Thousand Six Hundred Thirty Seven Rupees & Forty Eigh Paisa) as on 30th September, 2022 with further interest at the rate of 15.50% per annum to

The Borrower (M/s. Amardeen Constructions) as well as its Mortgagors & Guaranton having failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general the the undersigned has **Taken Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the read with rule 8 Securitisation and

9th day of January of the year 2023.

The Borrower, Mortgagors & Guarantors in particular and the **public in general** is hereby cautioned not to deal with the property in any manner and any dealings with the property, if any will be subject to the charge of Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt Ltd. for an amount of Rs. 1,34,80,40,637.48/- (One Hundred Thirty Four Crore Eighty

The Borrower i.e. (M/s. Amardeep Constructions) attention is invited to provision of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Property

PUBLIC NOTICE

Premises. The said Mr. Vijayraj Valchand Semlani has now agreed to sell and transfer the said Premises to my clients on ownership basis.

.gov.in PR 287329 Road(22-23)#D

noted.

Letter No. -



Place: Mumbai

Date: 11th January 2023

राज्यात महिला बचत गटांना मोठे महत्व प्राप्त : शितल

जगताप

अहमदनगर, दि.११ : महाराष्ट्र राज्यात बचत गटांना खूप महत्व प्राप्त झाले आहे.आपल्या महिला एकत्रित येवून आपल्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे.बचत गटाच्या माध्यमातून चांगली वस्तू निर्माण होत असून ती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे.या म ाध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंची ब्रांड निर्माण होण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी प्रकल्प चालू केला आहे. त्याच माध्यमातून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स रमार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सुगरण हा उपक्रम

चालू करण्यात आला

आहे.सुगरण उपक्रम

ांतर्गत महिला बचत

गटांच्या उत्पादनांसाठी

राज्यातील रिलायन्स

सुपर स्टोअर मध्ये

स्टॉल उपलब्ध

दर शनिवार,रविवारी

करून दिले जाणार

अस ल्याची माहिती

नगरसेविका शीतल जगताप यांनी दिली नगर येथील रिलायन्स सुपर रन्टोअर मध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी उभारलेल्या यशस्विनी प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने सुगरण या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. रेश्मा आठरे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण सेंटर व रिलायन्स स्म ार्ट सुपर स्टोर यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी प्रकल्प अंतर्गत बचतगट व वैयक्तिकरित्या तयार केलेल्या उत्पादनाला रिलायन्स सूपर स्टोर मध्ये वस्तू विकण्यासाठी जागा

उपलब्ध करण्यात

आली.

शुद्धिपत्रक

दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित कृष्णा डिफेन्स अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची कृष्णा अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात) च्या विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या तळाला दिनांक ०२.०९.२०२२ असे प्रसिद्ध झाले आहे. तरी ते दिनांक कृपया ०५.०१.२०२३ असे वाचावे. तसेच अन्य मजकुरात कोणताही बदल नाही. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at arge that Mr. Amol Morris Jadhav son of Late Mrs. Anita Morris Jadhav. Late Mrs. Anita Morris Jadnav, who had executed sale agreement with Sunteck Realty Ltd, Sunteck World for unit no 1501, B-Wing, Building No.3, Sunteck-West World-1, Tivri Village, Naigaon. Palghar – 401208 has applied for transfer ford file and hor shore in his name. of said flat and her shares in his name, as the is the son and legal heir and representatives of late Mrs. Anita Morris Jadhav, along with three sisters who had also executed release deed no. 22107 o 2022 in favor of Mr. Amol Morris Jadhav, Al person other than his three sisters, who has already granted consent, having any clain or claims against or in the said property o any part thereof by anyway, however are hereby required to make the same Ir writing to the

Harshita Panchal, Customer Services Tam,
Sunteck Realty Ltd, Sunteck World, Vasai
Link Road, Naigaon East, Tivri,
Maharashtra-401208 at

crm.westworld@suntecindia.com & Adv. Sandeep Dubey adv.sandeeppdubey@gmail.com

जाहीर सचना

तर्वांना येथे सुचित करण्यात येत आहे की, मुळत: स्वर्गीय सरला प्रिभदा नसुखानी व प्रकाश प्रिभदास मनसुखानी हे दकान क्र.१०४, क्षेत्रफट 40 चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, कामधेन अपना घर यनि १९० चा फू. वाल्टअप क्षत्र , तळमजला, कामघनु अपना घर वुान. ११४ कोहोसील, १ली क्रंसे लेन, तर्गळ ऊ. श्री. बावानी समये नगर अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, सब्हें क्र.४१(भाग), सीटीएस क्र.१, १८, गाव ओशिवरा, लालुका अंधेरी वा जागेचे कावदेशीर मालक अस्स् ग्रामप्रापाणक क्र.१५ चे घाक आहेत. स्वर सरला प्रिपास मम्सुखांन यांचे १२.०९.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री. प्रिमदार याच १२.०६.२०२१ राजा नियम झाल आगाण त्याच चती श्री. 19मदा बेधचंद्र ममुखालों चोंकी १०.९१.४९४ रोजी नियम झाले, त्यां परचात माझे अशील श्री. प्रकाश प्रिमदास ममसुखानी व कुमारी विण प्रिमदास ममसुखानी, श्रीमती रोणु हरिष समतानी, स्वर्गीय श्री. सुनित प्रमदास ममसुखानी, अनित प्रिमदास ममसुखानी व राजेका प्रिमदा ममसुखानी हे काबदेशीर वाससदार आहेत आणि दिनांक ०६.०१.२०२ ोजीचे दस्तावेज अनुक्रमांक बीडीआर-१८-३२४-२०२३ नूस रोजाच (स्ताबज अयुक्रमाक बाडाआर-१८-३४४-५४४ एरा स्ताबज अयुक्रमाक बाडाआर-१८-३४४ एरा स्तावानासूत्रा त्तंरणीकृत दितांच ०६.१८.१२०१३ रोजीच मृतका कारानाम्तृत्ता सदर कुमारी बिणा प्रिभदास मनसुखानी, श्रीमती रेणु हरिश समतानी श्रीमत किरण मनसुखानी (स्वर्गीय श्री. सुनिल प्रिभदास मनसुखानी अमित सुनिल मनसुखानी (स्वर्गीय श्री. सुनिल प्रिभदास मनसुखानी अमित सुनिल मनसुखानी (स्वर्गीय श्री. सुनिल प्रिभदास मनसुखान यांचा मुलगा), साहिल सुनिल मनसुखानी (स्वर्गीय श्री. सुनिल प्रिभद ननसुखानी यांचा मुलगा) यांनी त्यांचे संबधित शेअसे माझे अशील श्री हकाश प्रिभदास मनसुखानी यांच्या नावे मुक्त केले आहेत आणि तेव्हापसू माझ्या अशिलाकडे सदर दुकानाचा वापर, वहिवाट व तावा आहे. ज्य यक्तीनी शेअसे मुक्त केले आहेत ते कायदेशीर वारसदार आहेत आणि यांना सदर मालमत्ता मिन्ट प्रसाद व रिंक देवी प्रसाद यांच्याकडे विक्री एयास कोणतीही हरकत नाही, त्यांनी वर नमुद मालमत्ता तारण ठेव

उदर-चंद जगराताह हरका नाता, त्याना घर गचुर, नाताना पारण ठडू कर्ज सुविधा घेतनी आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबद्दूल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, तावा, कायदेशीर हक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दाव असल्यास त्यांनी आजच्या ताराखेपासून ७ दिवसात कळवावे. अन्यथ अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर विक्री पुणे केली जाईल आणि पुर होणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

कार्यालय: छिबनाथ पांडे कंपाऊंड, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

जाहीर सूचना

नीवनदास सचदेव श्रीमती हर्षा दिपक सचदेव हे फ्लॅट क्र.४०४ (था मजला, वणी ए विंग कोहौसोलि.. वाढवली गाव, बोरत वचा नजरात, पंजा (चन फाहासारित, वाहरपता गांद, वाररात संसायटी समोर, डॉ.सी.जी. रोड, चेंब्र्र (पुर्व), मुंबई–४०००७४ या जागेचे आणि अनुक्रमांक १५१ ते १६० धारक भागप्रमाणघ क्र.१६ चे कायदेशीर मालक आहेत, जे त्यांनी श्री. विवेक गिरोत्रा व श्रीमती निवेदीता गिरोत्रा यांच्याकडून दिनांक १९.०५.२०१० रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-३/५८३७ २०१० नुसार नोंदणीकृत दिनांक ०४.०५.२०१० रोजीचे विर्क्र करारनामा मार्फत खरेदी केले होते. सदर श्रीमती हर्षा दिपव तचदेव यांचे नवी मुंबई येथे दिनांक १३.०९.२०१० रोजी निध संवद्भ जार्च गया मुंबई वया दुनाक रूर रहे हैं र र र र र र जा नव झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. दिपक जीवनदास सचदे व दोन मुली कुमारी कविता डी. सचदेव व श्रीमती रचना अज डेम्बला हे सह–मालक म्हणून सदर फ्लॅट जागेतील त्यांचे ५०१ शेअर्स वारसाहक्काने प्राप्त करण्यास कायदेशीर वारसदार आहेत दस्तावेज क्र.केआरएल-५/५२५४/२०२२ नुसार नोंदणीकृ दिनांक १७.०३.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर कुमा कविता डी. सच्देव व श्रीमती रचना अजय डेम्बला यांनी त्यां तंबंधित शेअर्स श्री. दिपक जीवनदास सचदेव यांच्या नावे म् केले आहेत आणि सदर मक्तता करारनामामळे ते सदर फ्लॅटर एकभेव मालक झाले आहेत. सदर श्री. दिएक जीवनदास सवदेव यांनी दिनांक १७.०३.२०२२ रोजीचे बक्षीस खोदीखतानुसार जे दस्तावेज क्र.केआरएल–५/५२५६/२०२२ नुसार नोंद आहे त्याद्वारे त्यांची मुलगी कुमार कविता दिएक सचदेव यांच्याकडे जाद्वार रवाचा नुराना जुनार कावता । दुनक संवद्घ बाच्यावर तदर फ्लॅट बक्षीस म्हणून दिले आणि तेव्हापासून माझे अशीत कुमारी कविता दिपक सचदेव या सदर फ्लॅट जागेच्या एकमेव ालक झाल्या आहेत. तर कोणा व्यक्तीस/संस्थेस/कायदेशीर वारसदार/प्रतिनिधी यां

सदर फ्लॅट किंवा भागावर प्रतिकुल दावा किंवा हित असत्यास त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे/माझ्या अशिलाकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा कोणताह दावा विचारात घेतला जाणार नाही.

ठिकाण: मुंबई दिनांक:१२.०१.२०२३ स्त्नाकर टी. मिश्रा, (वकील, उच्च न्यायालय) पत्ता: अन्नावाडी, टोपले वाडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, साई सर्विस समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९

जाहीर सूचना

श्री. राकेश मांगीलाल परमार यांनी गाळा क्र.२१९. २२ मजला, ए-१ कोहौसोलि., शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, धनराज हिल्स कंपाऊंड, सिताराम जाधव मार्ग लोअर परळ, मुंबई-४०००१३ ही जागा **श्री. अनिलकुम्** ला**डुराम अगरवाल** यांच्याकडून नोंदणी क्र.बीबीई-५ ९६२२/२०१९ धारक दिनांक १८.११.२०१९ रोजीचे विक्र करारनामानुसार खरेदी केले. १) मे. शाह ॲण्ड नाह असोसिएटस यांनी सदर गाळा सनटेक्स प्रा.लि. यांच्याकर जसासिस्टर्स् याना सद्द नाळा सन्तटक्स जातारा. पाट्याकड दिनांक 0४.0९.१९७९ रोजीचे विक्री करारनामानुसार (अ-नोंदणीकृत) विक्री केले. **२) सनटेक्स प्रा.लि.** यांनी सद गाळा **श्रीमती रजु वाधवानी** यांच्याकडे दिनांक २५.०२.१९८८ रोजीचे विक्री करारनामानुसार (अ–नोंदणीकृत) विक्री केले ३) श्रीमती रजु मनोहरलाल वाधवानी यांनी सदर गाळ श्री. अनिलकुमार अगरवाल यांच्याकडे दिनांक .१.११.१९९९ रोजीचे विक्री करारनामानुसार (नोंदर्ण क्र.बीबीई-३२०/२०००) विक्री केले.

. दिनांक ०४.०९.१९७९, २५.०२.१९८८ रोजीचे करारनाम अ–नोंदणीकृत आहेत आणि दिनांक ११.११.१९९९ रोजीच विक्री करारनामा हरवला आहे आणि याबाबत मालकाद्वा एल.टी. मार्ग, पोलीस ठाणे येथे दिनांक २३.९०.२०९९ रोजी तक्रार नोंद केली आहे. म्हणून सदर वृत्तपत्र सूचन देण्यात येत आहे.

श्री. राकेश मांगीलाल परमार यांनी करूर वैश्य बँक लिमिटेड प्रभादेवी शाखा यांच्याकडे सदर मालमत्ता तारण ठेवण्याच

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट मालमत्ता/जमीन मालमत्त किंवा भागावर कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागणी किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **दिवसांत** लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे सदर सचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इत प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ते करु वैश्य बँक लिमिटेड, प्रभादेवी शाखा यांच्या अधिकाराव वलंबून असेल

प्रशांत व्ही. गवः वकील उच्च न्यायालय, मुंबई मोबा.:९०२९४९३०४९



मांडेल्ला वूलन्स लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९६१पीएलसी०१२०८० **नोंदणीकृत कार्यालय:** ४-सी, वल्कॅन इंश्युरन्स इमारत, वीर नरीमन रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. द्र::९१-२२-२२०४७४२४/९१-२२-२२०४९८७९ modellawoollens@gmail.com, www.modellawoollens.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार १९ जानेवारी, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

पुढील तपशिल कंपनीच्या (www.modellawoollens.com) या उ वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

मॉडेल्ला वूलन्स लिमिटेडकरिता (संदीप शाह)

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.०१.२०२३ डीआयएन:००३६८३५०

नमुना अ जाहिर अधिसचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये

गूड-डे फूडस् प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता

	34	ावश्यक तपशिल
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	गूड-डे फूडस् प्रा.लि.
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	९ जुलै, २००३
ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी - मुंबई
γ	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु१५२०९एमएच२००३पीटीसी२५५४२६
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	ए-६१/६२, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	०५ जानेवारी, २०२३ (०९ जानेवारी, २०३ रोजी आदेश प्राप्त)
૭	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०५ जुलै, २०२३
C	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	जितेंद्र राजपाल दरयानी आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी00६७८/ २०१७-२०१८/१११४६
9	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	बी-५०४, ॲटलान्टीस, हिरानंदानी गार्डन्स, मेन स्ट्रीट, पवई मुंबई-४०००७६. ई-मेल: nikhil564@yahoo.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहार करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	बी-५०४, ॲटलान्टीस, हिरानंदानी गार्डन्स, मेन स्ट्रीट, पवई मुंबई-४०००७६. ई-मेल: nikhil564@yahoo.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२३ जानेवारी, २०२३
१२	अंतरिम ठ्याव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	वेबर्लिकः https://ibbi.gov.in/home/downloads वास्तविक पत्ताः अ.क्र.१० प्रमाणे

प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने **०५ जानेवारी, २०२३** रोजी दिला आहे (०९

मे. गड-डे फडस प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की. बाब क्र.१० मध्ये नमद ात्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे २**३ जानेवारी, २०२३** रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. नोंट क १२ समोर सचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमना सीए मध्ये वर्गाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणू-कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून

राव्याचे चकीचे किंवा फसवे परावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

सही/ जितेंट राजपाल दरयार्न **दिनांक:** १२.०१.२०२३ अंतरिम ठराव प्राधिकारी **ठिकाण:** मुंबई आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००६७८/२०१७-२०१८/१११४६

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कुंभिवली गाव, सावरोली खारपाडा रोड, तालुका - खालापूर, खोपोली - ४१० २०२, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र.

मुख्य कार्यालय: ८१२/८१३, तुलसियानी चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१२, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१, महाराष्ट्र. द्राचनी: ९१-२२-४९०४०८९, **वैस्त आवडी**: info@mangalamorganics.com; वे**नसाई**ट: www.mangalamorganics.com; **सीआवएन**: एत२४११०एमएच१९८१पएलसी०२४७४२

टपाल मतदान सूचना पाठवण्याची सूचना

गंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्य/भागधारकांना येथे सूचित केले जाते की, कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत, कंपनी किंवा तिच्या निबंधक आणि भाग इस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), उदा., लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करून टपाल मतदान प्रक्रियेद्वारे, म्हणजे, रिमोट ई-व्होटिंगद्वारे खालील ठराव पास करण्यासाठी त्यांची मंज़ुरी घेतील. टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम ११ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण झाले आहे.

91		
अ.क्र.	तपशिल	ठरावाचा प्रकार
१.	श्री. संजय भिवा कदम (डीआयएन : ०९८२६३७७) यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती	सामान्य
۶.	श्री. सिद्धार्थ सिंग सेखॉन (डीआयएन: ०१९८३०४६) यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती.	विशेष

वरील सूचना कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २० आणि नियम २२ च्या अनुषंगाने आणि त्यांचे पालन करून आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या लाग परिपत्रकांच्या अनुषंगाने देण्यात आली आहे (एमसीए परिपत्रके) आणि इतर लागू कायदे, नियम आणि नियम (कोणत्याही वैधानिक सुधारणांसह आणि/किंवा त्याच्या काळासार्ठ

परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/ २०२० दिनांक ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर

२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी नुसार सहकार त्रालयान जारा कल (एमसाए पारपत्रक), सिक्युारटाज अंड एक्सचज बांड आफ इंडिया (लिस्टा ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम, २०१५ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) चे नियम ४४. आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/ रचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी परिपत्रके) जारी केलेले कोविड-१९ महामारीच्य पारुर्वभमीवर. सदस्य केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. त्यानुसार, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा सदस्यांना पाठविला जात नाही. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा ासहमतीचा अहवाल ई-व्होटिंगद्वारेच द्यावा.

कंपनी कायदा, २०९३ (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) एयुलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इन्सिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाणाच्या लागू तरतुर्दीचे पालन करून कंपनीने वरील ठरावांवर मत देण्याकरिता आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सविधा दिली आहे आणि या उद्देशाने लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची सेवा प्रदान केली आहे.

प्रदस्यांनी कृपया लक्षात ठेवा की टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे उदा. www.mangalamorganics.com, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड उदा. www.bseindia.com आणि www.nseindia.com अनुक्रमे आणि एलआयआयपीएल च्या वेबसाइटवर उदा.https:/ /inkintime.co.in/

नियमांनुसार आवश्यक तपशील येथे दिले आहेत:

१.) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची दिनांक: बुधवार, ११ जानेवारी, २०२३.

२. रिमोट ई-व्होटिंग प्रारंभ दिनांक : शनिवार, १४ जानेवारी २०२३ रोजी स.९:०० वा.

रिमोट ई-व्होटिंग समाप्ती दिनांक : रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायं. ५:०० वा. तदनंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम/ब्लॉक केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला नमूद तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सभासदाने एकदा मत दिले की नंतर ते बदलता येणार

. रिमोट ई-व्होटिंगद्वारे सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना त्यांच्याकडे असलेल्या इकिटी शेअर्सच्या संदर्भात उद्देशासाठी निश्चित केलेली कट-ऑफ तारीख शक्रवार. ६ जानेवारी. २०२३ रोजी केली जाईल. निश्चित तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने टपाल मतदान सचना हाताळेल

रिमोट ई-व्होटिंगचे निकाल अध्यक्षाद्वारे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत, रिमोट ई-व्होटिंग बंद झाल्यापासून कामकाजाच्या २ दिवसांच्या आत त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे घोषित केले जातील. हे निकाल कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील उदा.www.mangalamorganics.com, स्टॉक एक्सचेंजला सूचित केले जाईल आणि एलआयआयपीएल च्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धती पार पाडण्याकरिता योगेश शर्मा ॲण्ड कंपनीचे मालक श्री. योगेश एम. शर्मा, कार्यरत कंपनी सचिव (सदस्य संख्या ११३०५ / सीपी क्रमांक १२३६६) यांची तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगबद्दल काही शंका असल्यास, भागधारकांना वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि Instavote e-Voting मॅन्युअल येथे https:// instavote.linkintime.co.in वर मदत विभागाखाली उपलब्ध आहेत किंवा श्री. राजीव रंजन यांना enotices @linkintime.co.in वर ईमेल वर लिह् शक्तात किंवा दूरध्वनी: ०२२ - ४९१८ ६००० येथे संपर्क करा.

ज्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट/फर्निश/नोंदणी करायचे आहेत त्यांनी कंपनीला cs@mangalamorganics.com वर किंवा तिच्या आरटीए वर rnt.helpdesk @ linkintime.co.in/enotices @linkintime.co.in/वर लिहून त्वरित तसे करावे अशी विनंती केली जाते. पॉइंट क्र.४ टपाल मतदान सूचनेच्या नोट्स वर नमूद केलेल्या सूचनांचे पालन करून सदस्य वैकल्पिकरित्या त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींना नोंदणी करू शकतात

टपाल मतदान सूचनेच्या नोट्समध्ये ई-व्होटिंगसाठी सदस्यांसाठीच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत या मथळ्याखाली म्हटल्याप्रमाणे, सदस्यांनी त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्याच्य पद्धती काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली आहे.

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडकरिता सही/

ठिकाण : मुंबई शची संघवी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी तारीख: १२ जानेवारी २०२३

LKP FINANCE LIMITED CIN: L65990MH1984PLC032831

Regd.Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai-400 021 Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday**, **January 20**, **2023**, to *inter-alia*, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2022.

This notice can be accessed on the Company's website www.lkpsec.com and can also be accessed on the stock exchange's website at www.bseindia.com.

For LKP Finance Limited

Girish Innani Place : Mumbai General Manager (Legal) 8 Date : January 10, 2023

Company Secretary

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती कोम्बथुला जोया यांना त्यांची मालमत्ता अर्थात खोली क्र.ए-२२, गोराई(२) ममता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१५९, आरएससी-२६, गोराई, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्टअप, खाली नमुद अनुसुचीत सविस्तर नमुद केलेली मालमत्ता विक्री करण्याची इच्छा आहे

मळत: सदर खोली **लक्ष्मी लक्ष्मण कंकम** यांना सोसायटी/म्हाडा (जागतिक बँक प्रकल्प) यांच्याकडन म्हाडादारे लक्ष्मी लक्ष्मण कंकम यांच्या नावे वितरीत खोली क.ए-२२ चे वाटपाबाबत मळ वाटपपत्र

दिनांक ११.०१.२०२३ रोजी एन.सी.क्र.३३१७–२०२३ धारक बोरिवली पोलीस ठाणेद्वारे एन.सी. <mark>श्रीमती कोम्बथुला जोया</mark> यांना सदर खोली व शेअर्स आणि सोसायटीचे सदस्यत्व विक्री, हस्तांतर

हरवले आहे. म्हणून याबाबत आवश्यक तक्रार बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद केली आहे आणि

करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, वहिवाट, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिभार किंवा सदर खोली व वाटपपत्रावरील अर्थात वर नमुद केलेल्या मालमत्तेबाबत मालकी हक्क स्वरुपात कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांच्या दाव्याचे दस्तावेजांसह एकत्रित खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील व्यवहार पुर्ण करतील आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

खोली क्र.ए-२२, गोराई(२) ममता को-ऑप. हौिसंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१५९, आरएससी· २६, गोराई, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१, क्षेत्रफळ २५ चौ.मी., जमीन सीटीएस क्र.१९/ १६६ बिल्टअप क्षेत्र, गाव व तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा तसेच सदर खोली जमीन तसेच गिरसर व मोकळ्या जागेचे सामायिक वापर अधिकारासह जागेचे सर्व भाग व खंड.

जाहीर सूचना

औद्योगिक युनिट क्र.बी-१०३, सोना उद्योग

इस्टेट म्हणून ज्ञात इमारत, सोना उद्योग प्रिमायसेस

को-ऑप, सोसायटी लि, यांच्या मालकीर्च

जागा. पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की, मी, **श्रीमती प्रेरणा कुंजविहारी लिमडी,** माझे

पती **स्वर्गीय कुंजविहारी मनुभाई लिमडी** यांच्यासह

. संयुक्तपणे वर नमुद केलेल्या औद्योगिक युनिटचे

ाणि <mark>सोना उद्योग प्रिमायसेस को-ऑप</mark>.

सोसायटी लि. यांचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे

गलक आहेत. बिल्डर **मे. विजय असोसिएटर**

आणि पर्वीचे मालक **मे. मायक्रोमेटिक इंजिनियरीं**ग

(प्रा.) लिमिटेड यांच्या दरम्यान उपरोक्त औद्योगिव

. युनिटबाबत झालेला मुळ अधिकार श्रेणी करारनामा

. इरवला आहे आणि सापडलेले नाही. जर कोण

त्र्यक्तीस ते सापडल्यास कृपया माझ्याकडे खाली

सही / - प्रेरणा कुंजविहारी लिमडी

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ संपर्क क्र.:+९१ ९८३३०९२६९३

औद्योगिक युनिट क्र.बी-२०३, १ला मजला,

जाहीर नोटीस

. गांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे

ही, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फ

श्री. शंकर राजाराम फंडतरे यांना वितरण झालेत

मूळ अलॉटमेंट लेटर हे माझे अशिलाच्या हातु-

हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तकार चारको

ोंदविली आहे. तक्रार क्र. **३२३२/२०२३.**

ोलिस ठाणे येथे दिनांक **१० जानेवारी २०२३** रोजी

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल

ापडल्यास किंवा[ँ] मिळकती संबंधी कोणाचाई कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस,

भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार

करोक्तरवतः तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मल

नेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १

देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०

अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२

गरकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ र

ग्त्न्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याई

कारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही

असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल

आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाही

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. क-२९. चारकोप (१) अनिकेत

सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६ १५, सेक्टर ६.

रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली

(पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३०

वौ.मी. बिल्ट अप, गांवः कांदिवली, तालुकाः

श्री. नितेश दि.आचरेकर

विकेल

बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

दिनांकः १२/०१/२०२३

माझे अशिल **सौ. स्मिता गणेश कासले**

सोना उद्योग इस्टेट, पारसी पंचायत रोड,

नमुद केलेल्या पत्त्यावर आणुन द्यावे.

आज दिनांकीत १२ जानेवारी, २०२३

४०००६९ या बाबत.

श्री, नवीन सी, शेठ विकल उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई डी/१३, प्लॉट क्र.५०७, सेक्टर-५, महालक्ष्मी कोहौसोलि.

चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

LKP Securities Limited

CIN: L67120MH1994PLC080039 Regd. Off. 203, Embassy Centre Nariman Point, Mumbai-400 021 Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, January 24, 2023, to inter-alia, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2022.

This notice can be accessed on the Company's website www.lkpsec.com and can also be accessed on the stock exchange's website at www.bseindia.com.

For LKP Securities Limited

Place : Mumbai Date : January 10, 2023 Akshata Vengurlekar **Company Secretary**



नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ **दुरध्वनी**:+९१–२२–४२२३३३३३ **फॅक्स**:+९१–२२–४२२३३३००

ई-मेल: info@zodiacventures.in वेबसाईट: www.zodiacventures.in सीआयएन: एल४५२०९एमएच१९८१पीएलसी०२३९२३

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०४, देवप्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८ येथे **मंगळवार, १७ जानेवारी, २०२३** रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या संचालव मंडळाची सभा होणार आहे

सदर सूचना कंपनीच्या www.zodiacventures.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीचे समभागातील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेताकानुसार कंपनीचे संचालक व पदसिद्ध (विहित) कर्मचारी यांच्याकरिता १ जानेवारी, २०२३ पासून बंद ठेवण्यात येईल आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद राहिल

झोडिॲक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

सही / -

जिमित शाह

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ जानेवारी, २०२३

व्यवस्थापकीय संचालक

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्वारा : श्री समर्थ सहकारी पतपेढी लिमिटेड, ५, कार्तिकेय पॅलेस, तळमजला, एस एन दुवे रोड, रावळपाडा, दहिसर (पुर्व), मुंवई - ४०००६८ .

नियम १ $\mathbf{0}$ ७ पोट नियम $[११(\mathbf{g})(\mathbf{f})]$

ज्याअर्थी खाली सही केलेला विशेष वसली अधिकारी श्री - मानसिंग मारूती मसळे धनको श्री समर्थ सहकारी पतपेढी लिमिटेड (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असुन खालील प्रमाणे मागणीची नोटीस ऋणको यांना दिली . अवार्ड/वसुली दाखल्यानुसार मागणी नोटीस देऊन नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनी रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे .

l	अ -	कर्जदाराचे नाव	मागणी नोटीस दिनाक	वसुली दाखला/अवार्ड क्रमाक व	दिनाकापर्यत	वसुलपाञ रक्कम
	क्र.			दिनांक	येणेबाकी	रूपये
l	8	श्री . सुभाष नारायण गोसावी	दि . ०१/०३/२०१२	१०६४ दि .०७/१०/२०१०	३१/१०/२०२२	८,८१,५००/-
l	7	श्री विनायक दत्ताराम मोरे	दि .२०/०३/२०१७	१८२५ दि .१०/०३/२०१७	३१/०८/२०२२	२,५७,०८०/-
l				१८२६ दि .१०/०३/२०१७		
	w	कु. मेघा विनायक मोरे	दि . २०/०३/२०१७	१८२७ दि .१०/०३/२०१७	३१/०८/२०२२	१,५२,३४०/-
	٧	श्रीम : अनिता विनोद राजपुत	दि . ०४ /११ /२०१९	१६३७ दि .२१/०९/२०१९	३१/०८/२०२२	७६,३००/-
	खाली र	मही करणाऱ्याने जप्तीची नोटीस ऋणको यांना [देली असन पढ़े निर्दिष्ट केले	ाली मालमत्ता जप्त करण्यात आली अ	गहे.	

काला क्रम करणा चान जजाचा नाटात ऋगका चानावला जनून बुढानावरू कालला नालनता जन करण्यात जाला जार . ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि मुंबई परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील कलम १**०**७ (११) (इ) (१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार खाली निर्दिष्ट केलेल्या दिनांकास

अ.क्र.	कर्जदाराचे नाव	जप्तीची नोटीस दिनांक	सिम्बॉलीक ताबा घेतलेचा दिनांक
۶	श्री . सुभाष नारायण गोसावी	दि . ०६ /११ /२०२२	दि .२०/१२/२०२२
२	श्री . विनायक दत्ताराम मोरे	दि .१२/०९/२०२२	दि .२८/ ० ९/२ ० २२
3	कु . मेघा विनायक मोरे	दि .१२/०९/२०२२	दि .२८/०९/२०२२
У	श्रीम . अनिता विनोद राजपुत	दि .१२/०९/२०२२	दि .२८/०९/२०२२
	7 0 . (0 0)	2 - 2 0 - 0 - 22	

विशेष करून ऋणकोला आणि मुंबई परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो श्री समर्थ सहकारी पतपेढी लिमिटेड, दहिसर, मुंबई या संस्थेच्या वरील नमुद केलेल्या यांच्या लवादी कर्जवाकीच्या वोजाची रककम आणि त्यावरील व्याज व इतर कायदेशीर कारवाई खर्च याला अधिन राहावे लागेल

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

अर-	मालमत्ता धारकाचे	मालमत्तेचा पुणे पत्ता	सिटी सर्वहेन गट	एकूण क्षञ	आकार	चतुः।संगा
क्र-	नाव		नं / मिळकत नं -	हे - आर -		
				चौ∙फुट	रू.पै.	
۶.	श्री - सुभाष नारायण गोसावी	रोझी कॉलनी, प्लॉट नं .८, रूम नं .८, खांडवाला लेन रोड, प्रायमरी फातीमा शाळेशेजारी, मालाड (पुर्व), मुंबई ४०० ०९७ .	रूम नं .८, रोझी कॉलनी, प्लॉट नं .८,	७०० चौ -फुट		पु. दरवाजा व छोटी गल्ली प. रूमची पाठीमागील वाजू द. रमेश क्रिएशन रिझवान यांचे दुकान उ. कमलेश गरोदिया यांची रूम
₹.	श्री विनायक दत्ताराम मोरे	जयकर चाळ, रूम नं .१, एस .एन .दुवे रोड, चुनाभरटी, दहिसर (पुर्व), मुंबई - ४०००६८ .	रूम नं.१, जयकर चाळ,	१५' × १५' = २२५ चौ • फुट		पु. रूमची पाठीमागील वाजू प. दरवाजा व छोटी गल्ली द. यादव नगर व कारखाना उ. संतोष राणे यांची रूम
₩.	श्री विनायक दत्ताराम मोरे (कु मेघा विनायक मोरे)	जयकर चाळ, रूम नं .१, एस .एन .दुवे रोड, चुनाभदटी, दहिसर (पुर्व), मुंवई - ४०००६८ .	रूम नं .१, जयकर चाळ,	१५' × १५' = २२५ ची • फुट		पु. रूमची पाठीमागील बाजू प. दरवाजा व छोटी गल्ली द. यादव नगर व कारखाना उ. संतोष राणे यांची रूम
٧.	वल्लवा पुनिया राजपूत	नारायण लखू चाळ, एस . एन . दुवे रोड, रावळपाडा, दहिसर (पुर्व), मुंबई ४०००६८ .	नारायण लखू चाळ, लाईट वील मिटर नं . ४९८२१३९	८' × ८' = ६४ चौ •फुट तळमजला पोट माळा = ६४ चौ •फुट		पु. स्मिता जाधव यांची रूम प. लाखण यांची रूम द. दरवाजा व अनिल यादव यांची रूम उ. रूमची पाठीमागील वाजू
दिनांक ठिकाण	:१२/ ० १/२ ० २३ : मुंबई					सही मानसिंग मारूती मुसळे विशेष वसुली अधिकारी

जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन: एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१ नोंदणीकृत कार्यालय: ७३ए एसडीएफ-३, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दुरध्वनी: ०२२-४४८८४४८८, फॅक्स: ०२२-२८२९०६०३, ईमेल: investors@giesl.in

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	रुपये लाखात, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त							
अ.	तपशील		संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही		
क्र.		३१.१२.२०२२	३०.०९.२०२२	३१.१२.२०२१	38.82.2022	३१.१२.२०२१	३१.०३.२०२२	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४३९३४.७६	२६०१.२१	२.५३	४६५३८.५२	۷.२४	११.२२	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१३२.९५	१३.३४	(०.६५)	१४५.३०	(१.२८)	(२.१७)	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३२.९५	१३.३४	(०.६५)	१४५.३०	(१.२८)	(२.१७)	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३२.९५	१३.३४	(०.६५)	१४५.३०	१.६१	०.७२	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित							
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१३२.९५	१३.३४	(०.६५)	१४५.३०	१.६१	०.७२	
ε	भरणा केलेले समभागभांडवल (शेअरचे दर्शनी मूल्य दर्शविले जाईल)	३६२६.१९	८६१.१९	८६१.१९	३६२६.१९	८६१.१९	८६१.१९	
b	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदापत्रकानुसार पुनर्मूल्यांकन राखीव							
	वगळून राखीव	(३१६.६०)	(४३२.८२)	(४२४.३९)	(३१६.६०)	(४२४.३९)	(४२५.२७)	
۷	उत्पन्न प्रतिभागः							
	रु.१०/- प्रत्येकी मूल्याचे समभाग							
	(संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता ईपीएस वार्षिकीकृत नाही)							
	(अ) मूलभूत (रु.)	0,₹७	0.84	(0.0१)	0.80	0.02	0.0१	
नि	(ब) सौमिकृत (रु.)	0.३७	0.84	(0.0१)	0.80	0.02	0.0१	

ठेकाण: दिल्ली

कंपनीचे आर्थिक निकाल कंपनी कायदा २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या इंडएएसनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमन ३३ नुसार तयार केले गेले आहेत आणि त्याखालील संबंधित नियमांसह वाचले गेले आहेत वैधानिक लेखापरीक्षकांनी या निकालांवर

वरील त्रैमासिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मान्यता दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.giesl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जीआय इंजिनियरिंग सोल्युशन्स लिमिटेडकरिता

विशेष गुप्ता संचालक

तारीख: १० जानेवारी, २०२३ डीआयएन:००२५५६८९